Regd. Off: 83-E, Hansraj Pragji Building, Off Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. India. Email Id: shamrockfin@gmail.com | Tel.: +91-22 4077 8884 | Fax.: +91-22 2498 3300

Date: 20.05.2023

To,
The Bombay Stock Exchange Ltd
Corporate Relationship Dept,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001

BSE Scrip Code: 531240

<u>Sub:-Newspaper cutting in connection with publication made by the Company for</u> Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2023

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith newspaper publications made by the company in English and Marathi daily having wide circulation in edition dated 20.05.2023 for publication of extract of Financials figures respectively, in terms of Regulation 30 and 47(1) and (3) of SEBI (LODR) Regulation, 2015 in connection with its Board meeting held on 19th May, 2023, Friday for approval of Standalone Audited Financial Results for quarter and year ended 31.03.2023.

Request you to take the same on records.

Thanking You
Yours Faithfully,
For Shamrock Industrial Company Ltd

Jitesh R. Khokhani (Whole Time Director) DIN: 00611815

Place: Mumbai

Encl: a/a

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Shri Gordhandas Sunderdas Mudnaney alias Shri Gordhar

Sunderdas Mudnaney having address a

Office/Premises Nos.D-003 and D-004

Ground Floor Javant Premises Cooperative

Society Ltd., Suthar Pakhadi Road, Village

Sahar Behind Roy Anartment Andheri (Fast)

Mumbai 400099 is a bonafide member of the

society registered under MUM/W-KE/GNL/

(O)/1280/2006 dated 27th July 2006 having registered office at Suthar Pakhadi Road

Village – Sahar, Behind Roy Apartmeni Andheri (East) Mumbai 400099 and holdin

original Share Certificate Nos.030 and 03 dated 05th June 2008 and having distinctive

nos. 291 to 300 and 301 to 310 respectivel

Therefore, any person(s) financial Institution(s

having any claim on both the said Share Certificates should forward their claim in

vriting with proper documentary evidence

regarding title, right or objection to the undersigned within 15 days after which the society will issue duplicate share certificates

and no claim will be entertained by the society

Place : Mumbai

Date : 10/05/2023

चेअरमन / सेक्रेटरी

मास्टरमाईंड – I प्रिमायसेस को. ऑप. सो. लि.

युनिट नं. ३ एल-३३७, मास्टरमाईंड - I प्रिमायसेस को- ऑप. सो. लि., सर्व्हे नं. १६९, रॉयल पाल्म, आरे मिल्क कॉलनी,

सर्व्हें नं. १६९, रॉयल पाल्म, आरे मिल्क कॉलनी,

गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६४.

गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६४.

मे. एरिका फार्मा प्रा. लि.,

चेअरमन / सेक्रेटरी

मास्टरमाईंड – I प्रिमायसेस को. ऑप. सो. लि.

सर्व्हे नं. १६९, रॉयल पाल्म, आरे मिल्क कॉलनी,

सर्व्हें नं. १६९. रॉयल पाल्म. आरे मिल्क कॉलनी.

युनिट नं. ४ एल-४२३, मास्टरमाईंड - I प्रिमायसेस को- ऑप. सो. लि.,

गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६४.

गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६४.

विनंती केलेली आहे.

युक्तीवाद करावा

विरुध्द

श्री. जितेंद्र सिंग रावत, श्रीम. चंद्रा रावत,

केलेला आहे याची नोंद घ्यावी.

सदरची नोटीस ही आज रोजी १८/

For Jayant Premises CHSL

(Hon. Secretary)

जाहिर नोटीस

उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग, मुंबई यांचे कार्यालय

रूम नं. ३०३, तिसरा मजला, अ विंग, बि.एम.सी. गोडावुन बिल्डींग, संस्कृती कॉम्प्लेक्स जवळ,

ठाकुर कॉम्प्लेक्स, ९० फुट रोड, कांदीवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे अन्वये कलम १५४ बी २९ चा दावा

अज क्रमांक २०३/२०२२

जाहिर नोटीस

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ सधारित अध्यादेश १५४ बी २९ अन्वये

अर्जदारांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द वसूली दाखला मिळणेकरीता या कार्यालयाकडे अर्ज दाखल

अर्जदार संस्था त्यांची कायदेशीर येणी वसूल करण्यासाठी गैर अर्जदार यांचे विरुध्द पत्रव्यवहार केला

असता त्यांनी याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने गैर अर्जदार यांचे विरुध्द वसूली दाखला मिळणेबाबत

सदरचा दावा हा **दिनांक १५/०६/२०२३ रोजी १.०० वाजता** अंतिम सुनावणीसाठी ठेवलेल

गैरअर्जदार अथवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा प्राधिकत व्यक्ति मार्फत याबाबत समक्ष हजर

राहुन त्यांचे म्हणणे/आक्षेप संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्यांचा

. या प्रकरणी गैरअर्जदार/इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी/तोंडी म्हणणे दाखल केले नाही

जाहिर नोटीस

उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग, मुंबई यांचे कार्यालय

रूम नं. ३०३, तिसरा मजला, अ विंग, बि.एम.सी. गोडावुन बिल्डींग, संस्कृती कॉम्प्लेक्स जवळ,

ठाकुर कॉम्प्लेक्स, ९० फुट रोड, कांदीवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे अन्वये कलम १५४ बी २९ चा दावा

अज क्रमांक १९८/२०२२

जाहिर नोटीस

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ सुधारित अध्यादेश १५४ बी २९ अन्वये

अर्जदारांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द वसली दाखला मिळणेकरीता या कार्यालयाकडे अर्ज दाखल

अर्जदार संस्था त्यांची कायदेशीर येणी वसूल करण्यासाठी गैर अर्जदार यांचे विरुध्द पत्रव्यवहार केला

असता त्यांनी याबाबत कोणतेही उत्तर न दिल्याने गैर अर्जदार यांचे विरुध्द वसूली दाखला मिळणेबाबत

सदरचा दावा हा दिनांक १५/०६/२०२३ रोजी १.०० वाजता अंतिम सुनावणीसाठी ठेवलेला

गैरअर्जदार अथवा त्यांचे कायदेशीर वारस किंवा प्राधिकृत व्यक्ति मार्फत याबाबत समक्ष हज

राहुन त्यांचे म्हणणे/आक्षेप संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्यांचा

या प्रकरणी गैरअर्जदार/इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी/तोंडी म्हणणे दाखल केले नाही

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT **BORIVALI DIVISION AT DINDOSHI COMMERCIAL SUIT NO. 165 OF 2023**

Company constituted under The Banking Companies)

५/२०२३ माझ्या सही शिक्यानिशी देत आहे

सही/-

उपनिबंधक

सहकारी संस्था, पी-विभाग मुंबई

तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेऊन दाव्याबाबत निर्णय दिला जाईल.

सदरची नोटीस ही आज रोजी १८/०५/२०२३ माझ्या सही शिक्यानिशी देत आहे

PUBLIC NOTICE

Late SUBHASH K. SHETTY a Member of the Yashodeep CO.OP. Hsg. Society Ltd., having address at Plot No.5, EF 2 Type, Bldg No. E-3, Sector 22, Koparkhairane, Navi Mumbai

400709 was holding Flat No. 3, 3rd Floor,

Building No. E/6, of the above society, holding

fully paid of 5 shares bearing Distinctive Nos 711 to 715 (both inclusive) died on 15/07/2015. MRS. REENA SUBHASH SHETTY W/o Late SUBHASH K. SHETTY

hereby applied for transfer of the said flat in her Own name. The Society hereby invites

claims or objections from any claimants/

objectors within 14 Days from the date of this

Public Notice If no claims/ objections are

received within the period prescribed above,

the society shall be free to transfer the said flat along with share certificate in her NAME.

Sd/YASHODEEP CO.OP. HSG. SOCIETY Ltd.,

जा.क्र. १६७३/दिनांक १८/०५/२०२३

... अर्जदार

.... गैरअर्जदार

उपनिबंधक सहकारी संस्था, पी-विभाग मुंबई

जा.क्र. १६७२/दिनांक १८/०५/२०२३

...... अर्जदार

... गैरअर्जदार

Mumbai dated this 20th Day of May 2023.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the original allottee Ms. Meera Venkatesh Kamat had been allotted Core House No.C-2, admeasuring 30 sq. mts. Built-up area at Charkop (1) **Navaniketan** Co-operative Housing Society Limited, Plo No.309, RSC-28, Charkop Sector No.3, Kandivali (West), Mumbai – 400 067 by the Mhada vide their allotment and the said society issued 5 fully paid-up share of Rs.50/- bearing distinctive numbers from 11 to 15 under share certificate No.3 dated 01.01.1990 and thereafter Ms. Meera Venkatesh Kamat died intestate on 12.01.1991 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No.366461 issued by MCGM, Mumbai dated 30.01.1991 (she is also known as Ms. Meera Venkatesh Kamath and both the name belongs to one and the same person) and father of deceased, Mr. Venkatesh Subrac Kamath had applied to society as well as to the Mhada for transfer/regularized the said core house No.2 alongwith membership and shares of deceased in his favour and vide Mhada letter No.WBP/C-5/C-309/1472 dated 27.12.1991, the Mhada had transferred/regularized the said core house in the name of her father Mr. Venkatesh Subrao Kamath and the said society had given possession of the said core house to her father Mr Venkatesh Subrao Kamath and thereafter Mr. Venkatesh Subrao Kamath died intestate on 14.05.1993 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No. 76032 issued by MCGM, Mumbai dated 17.09.2002 and prior to that his wife Smt. Laxmi Venkatesh Kamath, died intestate on 28.08.1960 at Worli, Mumbai, Maharashtra, and later on their son Mr. Vijay Venkatesh Kamath, (unmarried) died intestate on 31.12.2008 at Mumbai, Maharashtra as per Death Certificate No.755325276 issued by MCGM, Mumbai dated 25.06.2009, leaving behind them two legal heirs/ representative i) Ms. Sushila Venkatesh Kamath (Daughter) & ii) Mrs. Anjali Shekhar Naik (nee: Ms. Anjali Venkatesh Kamath) (Daughter) as legal heirs of the deceased, and out of which one younger sister Mrs. Anjali Shekhar Naik had released renounced and gave up her entitled undivided equal inheritance shares rights, titles and interest in respect of the said the Core House vide Release deed dated 18.05.2023 duly registered at the office of Joint Sub Registrar Borivali-7 M.S.D., bearing document No.BRL-7-7215-2023 Dated 18.05.2023 in favour of her elder sister i.e. Ms. Sushila Venkatesh Kamath nd accordingly my client Ms. Sushila Venkatesh Kamath is now intending to get transfer/ regularization of the above said core house from the said Society and/or from Mhada in accordance with the law in her name and membership of the said society including transfer of the above shares held by the deceased in her name and accordingly she is absolute and lawful owner of the above said core house. The original allotment letter, receipts, correspondence etc issued by Mhada in favor of the original allottee i.e. Ms.

Meera Venkatesh Kamat in respect of the aforesaid core house which had been lost/misplaced by my client Ms. Sushila Venkatesh Kamath for which a lost/ misplaced complaint is been lodged at Mumbai Suburban, Charkop Police Station, Mumbai through online complaint No.41550-2023 dated 19.05.2023.

ANY PERSON or PERSONS having any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letter, receipts, correspondence and or in respect of the legal heirs ship claim/s in respect of the above said core house, and any other related documents and/or premises or any part thereo by way of any right, title or interest, mortgage, encumbrance, lease, lien charge or otherwise howsoever are hereby requested to make the same charge of otherwise nowsoever are nereby requested to make the same known in writing with documentary proof to Mr. ANUJ VINOD MORE, Advocate, Bombay High Court, having office in the name of MOR ASSOCIATES, at 85/D-4, Gorai (1) Vishram CHS Ltd., RSC-1, Gorai-1, Borivali (West), Mumbai-400091, within a period of 14 days from the date nereof otherwise such claim or claims, if any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevocably. At Mumbai Dated this 20th day of May, 2023

ANUJ VINOD MORE Advocate, Bombay High Court

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of JSW Steel Limited registered office at JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra- 400051 has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation.

Names] of holder[s] and jt. holder[s],	Folio No.	Kind of Securities and face value	No. of Securities	Certificate No.	Distinctive number[s]
Bhupendra	JSW0726085	Equity Share,	2000	2745504	968404251 – 968406250
Narain Sinha	JSW0726083	F.V – Rs. 1/-	3000	2745503	968401251 – 968404250

Name[s] of holder[s]/ Applicant Shashi Prabha Sinha

Date: 20 May 2023

Place: Patna

W/o Late Bhupendra Narain Sinha, Aparajita, Opp. A. N College, Boring Road, Patna – 800013

Shamrock Industrial Company Limited

EXTRACT OF ANNUAL AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. in Lakhta or Park)

Particulars	Quarter Ended	Year to date ended	Corrosponding 3 months ended	Corrosponding year ended on
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	31.03.2022
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations & other revenue Net Profit / (Loss)	0.00	0.00	0.00	9.66
(before tax and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(2.14)	(12.78)	(5.27)	(20.74)
(after Extraordinary items) Net Profit/ (Loss) after tax	(2.14)	(12.78)	(5.27)	(20.74)
(after extraordinary items) Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive	(2.21)	(12.85)	(5.27)	(20.74)
income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	542.84	542.84	542.84	542.84
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	(365.76)	0.00	(352.90)
Basic : Diluted:	(0.04) (0.04)	(0.24) (0.24)	(0.10) (0.10)	(0.38) (0.38)

The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been reviewed Auditors, Audit Committee in their meeting held on 19th May 2023 and have been approved by the Board of Director in their meeting held on 19th May, 2023.

The above is an extract of the detailed format of vear ended Financial Results filed with the Stock Exchanges und Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of th quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) an

> Jitesh Khokhar Whole Time Director & CFO

DIN: 00611815

Date: 20.05.2023

PUBLIC NOTICE

Mr. Narayan Dattatri Wakode a member of Orchid Complex Co-Operative Housing Society Ltd having, address "Orchid", situated at Gundecha's Valley of Flowers, thakur village, Kandivali east, Mumbai 400101 Mr. Narayan Dattatri Wakode is owner of Flat No 1502, 15th floor, "F" Wing Building No 1 know as " Orchid ", situated at Gundecha's Valley of Flowers, thakur village, Kandivali east, Mumbai 400101, share certificate No 157 in the said society, died on 20th August 2022.

After the demise of Late Narayan Dattatri Wakode, vide an article of release deed dated 21st October 2022, duly stamped and registered with Sub Registrar of assurance, Borivali bearing registration No 14439/2022 dt. 21.10.2022 between wife 1) Mrs Sulochana Narayan Wakode sons 2) Mr. Dashrath Narayan Wakode 3) Nalraj Narayan Wakode 4) Mr. Shyam Narayan Wakode 5) Mr. Naresh Narayan Wakode 6) Mr. Ravi Narayan Wakode as a releasors of the one part and younger son 1) Mr Virendra Narayan Wakode as a releasee of the other part.

Vide release deed wife and 5 sons have released their share, right title and interest in the flat Flat No 1502, 15th floor, "F" Wing Building No 1 (share Certificate No 157) ", situated at Gundecha's Valley of Flowers, thakur village, Kandivali east, Mumbai 400101 in favour of Mr. Virendra Narayan Wakode and submitted transfer documents to the society to transfer the 100% right/title/interest and shares in the name of Mr. Virendra Narayan Wakode.

The society hereby, invites claim/s or objections (in writing) from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the property of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society A copy of registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10:00 hrs A.M. to 4:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Orchid Complex Co-operative Housing Society Ltd Date: 20 May 2023 Hon. Secretary

this Notice, Public in general is informe t late Mrs. Cynthia Olive Alvares that late Mrs. Cynthia Olive Alvares, member of the Gaurav Galaxy C.D.E. Coperative Housing Society Ltd. and holder of Flat No. E/403, Gaurav Galaxy, Opp. Vijay Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 07/01/2023. Mr. Bradley Ian Alvares & Mrs. Marise Fisher are claiming transfer of shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in their name being son, daughter and the legal heir and successor of the deceased and Mr. Vernon John Alvares another son of the deceased was predeceased to the deceased eceased was predeceased to the decease nd died on 04/09/2020. Claims an and died on 04/109/2020. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belonging to the deceased in respect of the said Flat, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer shares and interest belonging to the deceased in favour of Mr. Bradley Ian Alvares & Mrs. Marise Fisher and thereafter any claim or objection will not be considered.

K. R. TIWARI, ADVOCATE

PUBLIC NOTICE

K. R. TIWARI, ADVOCATE
Shop No. 14, A-5, Sector-7,
Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos.33 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. 161 to 165 and nos. 77 for 5 (five) ordinary shares bearing Distinctive no. 381 to 385 of Jay Palayi Co Op Hsg Soc Ltd standing in the name of late Mr. ShankerRao Camarushy, have been reported lost/ stolen and that an applicatio for issue of Duplicate Certificate to hi uccessor Mr. Harshal Camarushy in respec thereof has been made to the society at Jar Palavi Co Op Hsg Soc Ltd, Dombivli E 421201, to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate s not mortgaged nor any loan taken against

PUBLIC NOTICE							
Notice is hereby given that Folio No. 00056232, Equity Shares of face value Rs.10 (Rupees ten only) each bearing.							
Distinctive No.	Share Certificate Nos.	No. of Shares					
130394 to 130505	1273	112					
of Procter & Gamble Hygiene & Health Care Ltd. having its registered office at P&G Plaz							

Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 099 registered in the name c Anil Dwarkadas Bhatia and Asit Anil Bhatia have been lost. Asit Anil Bhatia has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the

NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Mr. Anil Tukaram Pendkalkar & Mrs. Ashwini Anil Pendkalkar is the owner of Flat no. C-5 2ndflr, Paradise CHSL, Navapada, Subhash Road, Dombivli West -421202, who has approached IDBI Bank Ltd, for creation of mortgage of the said property in favor of the Bank.

This is to place on records that Mr. Barunkumar Chatterjee is a original member of society, vide Registered Agreement for Sale dated 20/02/2007 Mr. Barunkumar Chatterjee sell Flat no. C-5 to Mr. Bhushan Shreeniwas Phadke, further to place on records that Mr. Bhushan Shreeniwas Phadke died on 18/09/2020 leaving behind only legal and surviving legal heir as Smt. Gayatri Bhushan Phadke, vide Registered Agreement for Sale dated 28/03/2023 Smt. Gayatri Bhushan Phadke sell Flat no. C-5 to Mr. Anil Tukaram Pendkalkar & Mrs. Ashwini Anil Pendkalkar, thus, any person having any claim against or to said Plots/houseby way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing along with supporting documents to the below mentioned address within Seven days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim & the same if any will be considered as waived. MUMBAI Dated this 20TH MAY 2023

M/s. G.H.Shukla & Co Jitendra G. Shukla (Advocate, High Court) Office no. 30, 3rd Floor, Islam Bldg. Opp. Akbarallys Men's, V. N. Road, Fountain, Mumbai-400 001.

Regd. Office:- 2/19, Om Heera Panna Mall Oshiwara, Andheri (West), Mumbai-400053 Tel: 9987008484. Email: filmcitym@gmail.com CIN: L99999MH1994PLC077927									
Extract of Audited Financial Results for									
the Year ended 3	1st March,	2023		(₹ In lacs					
PARTICULARS	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022					
	Audited	Audited	Audited	Audited					
Total Income from Operation (Net)	0.00	0.00	0.00	0.00					
	-17.08	-10.51	-36.99	-10.51					
	-17.08	-10.51	-36.99	-10.51					
				-10.51					
Equity Share Capital	305.71	305.71	305.71	305.71					
	Tel: 9987008484, Email: filmcitym@gma Extract of Audited F the Year ended 3' PARTICULARS Total Income from Operation (Net)	Tel: 9987008484, Email: filmcitym@gmail.com CIN: L	Tel: 9987008484, Email: filmcitym@gmail.com CIN: L99999MH196 Extract of Audited Financial Results for the Year ended 31st March, 2023 Quarter Ended 31.03.2023 31.03.2022 Audited Au	Tel: 9987008484, Email: filmcitym@gmail.com CIN: 199999MH1994PLC07792					

FILMCITY MEDIA LIMITED

Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year) 24.28 -11.64 24.28 rning Per Share (before extraordinary items (of Rs. 1/- each) -0.03 -0.12 -0.03 -0.03 -0.12 -0.03 Diluted -0.06 Earning Per Share (after extraordinary items) of Rs. 1/- each) -0.03 -0.12 -0.03 -0.03 Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended 31.03.2023 Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended 31.03.2023 Adulted Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirments) Regulation, 2015. The Full format of the Quarter and Year ended Financial Results are available with Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.flimcitym.com. The Detailed Audited Financial Results for the Quarter and Year ended 31.03.2023 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors in their respective meeting held on 19.05.2023. The Statutory Auditors have audited the above Financial Results. The figures of the previous period/year have been regruped/recast, wherever considered necessary, to confirm to current year classification.

For Filmcity Media Limited Sd/

SURENDRA RAMKISHORE GUPTA Managing Director DIN: 00778018 ate: 19.05.2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client's MR. RATNESHWAR PRASAD DAS & MRS. ANJUR DAS, is the Joint Owner of Flat No.401, on 4th Floor, "A"Wing,in the Society known as 'TIRUPATI CO-OP. HSG. SOC. LTD. " Situated at Navghar Road, Bhayander (East), Tal.& Dist.

purchased the said flat from SHRI MADAN MOHAN MALIK, Vide Agreement for Sale date

the said Flat from M/s. ASSOCIATED CONSTRUCTION CORPORATION, Vide reement for Sale dated 10th day of Februar

Agreement for Sale dated 10/02/1983 which was executed between M/s. ASSOCIATED CONSTRUCTION CORPORATION and SHRI MADAN MOHAN MALIK, was lost somewher and not found on so many efforts.

So, we hereby invite claim or objection that any

person having any claim or objection against o into or upon or in respect of said Flat or any part of portion thereof by way of tenancy occupant right, inheritance, mortgage, transfer, sale, gift lease, license, lien, charge, trust, maintenance easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known i writing to my office within 7 days from the date of ıblication hereof, failing which, any such claim: shall be deem to have been waived.

shall be deem to have been waived.

Sd/
Mr. S.D. Bhekare

Date: 20/05/2023 (Advocate High Court) Office Add: B/102, on 2nd Floor, Mathura Kuni "B" CHS Ltd

PUBLIC NOTICE

This is to notify that our clients, Mr. Chirag Shankarlal Keshariya, is purchasing Flat No.13, on 4 th floor, adm 360 sq.ft. of the Building No.A/2, known as "Bhanu Apartment" & society Known as "Mulund Bhanu CHSL", constructed on land bearing S.No.204, 241, 267, 268(P), City S.No.621 & 623 (P), (now C.T.S. No.622A/1 P), at L. B. S. Marg, Mulund (W), Tal.- Kurla, Mumbai-400080 from Mr. Jayesh Purshottam

Originally by an Agreement dated 26/06/1982, M/s. Bhanu Builders with

any person/institution/Bank has such claim and /or objection.

KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021
Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614

	Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter							
	and Year ended	31st Mar	ch, 2023		(₹	in Lakhs)		
		Qı	uarter End	ed	Year	Ended		
Sr.		31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-2022		
No	•	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1.	Total income from operations(net)	-	1.80	19.55	11.40	92.74		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items)	(2.33)	(5.29)	3.31	(16.26)	6.67		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.33)	(5.29)	3.31	(16.26)	6.67		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2.51)	(4.81)	1.73	(15.96)	4.41		
5.	Total Comprehensive Income (After Tax)	(2.51)	(4.81)	1.73	(15.96)	4.41		
6.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	100.00		
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown							
	in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	-	-		
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
	Basic:	-0.25	-0.48	0.17	-1.60	0.44		
	Diluted:	-0.25	-0.48	0.17	-1.60	0.44		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2019 full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange we (www.bseindia.com) and on Company's website (www.kratosenergy.in).

For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Place : Mumbai Date: 19th May, 2023

Reg Office: Urmi Estate, Tower A, 11th Floor, 95-Ganpatrao Kadam Marg, Lower Parel (W) Mumbai 400013 CIN: L18100MH1986PLC040911 CODE: 530331

EX	EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2023. (₹ in Lacs)										
			STANDA	LONE				CONS	OLIDATED		
Sr. No	Particulars	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		31.03.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
1.	Total Income From Operations (Net)	1,660.25	2,031.66	1,831.93	7,085.98	8,640.22	2,598.68	2,505.00	2,594.18	9,334.15	12,822.69
2.	Net Profit / (Loss) for the period before tax after	348.00	407.47	257.48	1,134.80	1,336.65	245.24	563.17	333.93	1,102.25	2,341.31
	Extraordinary activities										
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after	266.80	325.20	170.61	894.52	935.99	159.26	474.78	237.08	943.91	1,775.86
	Extraordinary items)										
4.	Total Comprehensive Income for the period	272.56	330.07	178.02	926.92	948.49	165.02	479.65	244.48	976.31	1,788.35
	[Comprising Profit / (Loss) for the period (after										
	tax) and other Comprehensive Income (after tax)]										
5.	Equity Share Capital	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48	330.48
6.	Reserves (excluding Revaluation Reserves	-	-	-	7,142.64	6,645.35	-	-	-	10,536.55	9,353.65
	as shown in the Balance Sheet)										
7.	Earning per share (of Rs 10 each) (for continuing										
	operations) (in Rs) Basic :	8.07	9.84	5.16	27.07	28.32	5.56	13.66	6.83	28.54	50.09
	Diluted :	8.07	9.84	5.16	27.07	28.32	5.56	13.66	6.83	28.54	50.09

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly / Annual financial Results are available on the stock Exchange website. (www.bseindia.com) and Company website (www.premcoglobal.com)

2. Board has recommended Final Dividend of Rs. 5/-per share of Rs.10 each (50%) for the financial year ended 31st March 2023 subject to the approval of the Shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company

Place: Mumbai Date: 18th May, 2023 Thane -401105.,
As per the available records, MR. RATNESHWAF
PRASAD DAS & MRS. ANJU R. DAS

30th day of January 2004. And SHRI MADAN MOHAN MALIK, Purc

Out of above said all Chain Agreements, the 1s

Cabin Road, Bhayander (East), Tal. & Dist. Thane - 401105.

confirmation of Shriram Builders, had sold the said Flat to Mr. Arvindkumar Kanhaiyalal Tibrewala. And said Mr. Arvindkumar Kanhaiyalal Tibrewala sold the same to Mr. Virji Khimji Thakkar through an Agreemen dated 28/11/1991. Later said Mr. Virji K. Thakkar died on 31/12/1991 leaving behind Mrs. Zaverben V. Thakkar (Widow), Mr. Suresh V. Thakkar (son), Mr. Ashwin V. Thakkar(son), Mr. Harish V. Thakkar (son), Mr. Jayesh V. Thakkar(son), Mrs. Mahalaxm K. Thakkar (married daughter), Mrs. Maya J. hakkar(married daughter) & Mrs. Sandhya M. Duakhambodia (married daughter), as his legal heirs. Thereafter said Mrs. Zaverben V. Thakkar along with all other legal heirs had sold the part of said flat i.e. adm. 360 sq. ft., (Built-up area), to Mr. Rajnikant S. Pandya & Amp; Mr. Maulik R. Pandya through a Sale Deed dated 19th June 2012 (BDR-14-04835-2012) sold the remaining. And said Mr. Rajnikant S. Pandya & Mr. Maulik R. Pandya in their turn sold their area flat to Mr. Jayesh Purshotam Thakkar & Mrs. Velbai Purshotam Thakkar through a Sale Deed dated 15/07/2015 (KRL-4-6786-2015). And said Mrs. Velbai Purshotam Thakkar gifted her share to Mr. Jayesh Purshotam Thakkar through a Gift Deed dated 31/10/2019 (KRL-4-13882-2019).

possession of, and/or has any right, title interest in respect of the said property by way of sale, gift, lease, inheritance, heirship, exchange, mortgage, lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned along with the documents in support thereof, within 7 (Seven) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the

Droit Legal Solutions Advocate, High Court Bombay 502, 5 th floor, Paras Business Centre Carter Road No.1, Borivali (E) Mumbai-400066.

	l	
akhs)		
d 3-2022 dited 92.74		UNION E
6.67		(Acquisit Having it
6.67		And hav Shop no.
4.41		
4.41		Road, Ma
00.00		Through Manager
-		Mobile N Email Id:
0.44		
0.44		1. MR. S
Stock 5. The ebsite		Age - Adu B-303, S East, Dis
CDSILE	l	Also at. I

Rajesh Pawar

DIN: 00232533

By order of the board

Premco Global Ltd.

Ashok B. Harjan **Managing Director**

DIN - 00725890

Sd/

Whole Time Directo

tion & Transfer of Undertaking) at, 1970; ts Head Office at-239, Vidhan Bhavan Marg, Mumbai-400 021) ring its Branch office at, Link Road Marve Branch, Address) . 1, 2, 3 & 4, Agraval Infinity Height, Link Road Orlem, Marve) alad West, Mumbai 400 064. Maharashtra

तर या प्रकरणी एकतर्फी सुनावणी घेऊन दाव्याबाबत निर्णय दिला जाईल.

Mr. Anup Kumar Vyas S/O Kailash Prasad Vyas Branch r, Age - 30 years, Occ. Service lo. 9006765958

- ubin0572829@unionbankofindia.bankPLAINTIFF UVENDU BHOLANATH NASKAR (BORROWER) ult, Occ. Not Known, Having Addressed At,

Sai Deep Apartment, Achole Road, Babulnath, Nallasopara strict - Palghar, Pincode-401209, Maharashtra , Flat No. B/301, Shree Ganesh Apartment, Laxmiben Chheda

Marg, Nallasopara West, Palghar - 401209, Maharashtra 2. MR. VAISHNAVI NANDADEEP MORAJKAR (GUARANTOR) Age: Adult, Occ.: Not Known, Having address at 6/2, Ashok Wadi, Jawahar Nagar, Khar East,

Mumbai - 400 051, Maharashtra TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his H.H.J. CORAM-HHJ SMT. S.S. TODKAR. presiding in Court Room No.03 on 17.07.2023 at 11:00 am in the forenoor by the above named plaintiff for following relief:-

The Plaintiffs therefore prays: a. That the Defendant, be decreed and ordered to pay to the plaintiff a sum Rs.6,87,689.48/- (Rupees Six Lakh Eighty Seven Thousand Six Hundred Eighty Nine

and Paisa Forty Eight Only) as on 01.07.2020 together with further interest @10.00% p.a. with monthly rests till judgment and thereafter further interest at the contractual rate from the date of Judgment till payment. b. This Hon'ble Court be pleased to fix a time within which the Defendant be directed jointly

and/or severally to pay the said dues amounts in terms of prayers (a) above, and in default This Hon'ble Court be pleased to make an order of seizure and attachment of the said Term as described of the Defendant and order it to be sold by way of private treaty and/or public auction and proceeds thereof be made over to the plaintiff Bank in portent satisfaction of its dues as may be certified in prayer (a) above.

c. That in the event of deficiency on such sale and realizations personal decrees is passed against Defendant to the extent of such deficiency.

d. The Defendant be directed to furnish a list in the form of an affidavit giving therein complete details of all his respective movable and immovable assets including Cash and Bank balances held by them either in his respective personal names and/or jointly and/or severally with others and file the Same in this Hon'ble Court.

e. This Hon'ble Court be pleased to make an order of attachment of all those movable properties of the Defendant including cash and Bank balances and other receivables held by them either in his respective personal names and/or jointly severally with others to be furnished by the Defendant in the form of an affidavit in terms of prayers above

f. That the Defendant may be directed to pay to the plaintiff their costs of the suit. g. And for such other and further reliefs as the nature and circumstances of the case may

Dated this 29th day of April, 2023.



For Registrar, City Civil Court, Dindoshi at Bombay

ANANDKUMAR R. SINGH Shop no .10 Sunshine Commercial Complex Station Road, Nallasopara (E) Tal. -Vasai Dist. Palghar Maharastra-401 209. Mob.-9619603320. anandsingh253@gmail.com

MR. SUVENDU BHOLANATH NASKAR AND MR. VAISHNAVI NANDADEEP MORAJKAR

PREMCO GLOBAL LTD.

EXTRACT OF ANNUAL AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Bs. In Lakhs except EPS)							
Particulars	Quarter Ended	Year to date ended	Corrosponding 3 months ended	Corrosponding year ended on			
	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	31.03.2022			
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
Total income from operations & other revenue Net Profit / (Loss)	0.00	0.00	0.00	9.66			
(before tax and/or extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(2.14)	(12.78)	(5.27)	(20.74)			
(after Extraordinary items) Net Profit/ (Loss) after tax	(2.14)	(12.78)	(5.27)	(20.74)			
(after extraordinary items) Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period [after tax) and other comprehensive	(2.21)	(12.85)	(5.27)	(20.74)			
income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00			
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	542.84	542.84	542.84	542.84			
shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	(365.76)	0.00	(352.90)			
Basic : Diluted:	(0.04) (0.04)	(0.24) (0.24)	(0.10) (0.10)	(0.38) (0.38)			
Notes:							

tes:
The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2023 have been review Auditors, Audit Committee in their meeting held on 19th May 2023 and have been approved by the Board of Diri in their meeting held on 19th May, 2023.
The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).

For Shamrock Industrial Company

For Shamrock Industrial Compa

Jitesh Khokh Whole Time Director & CFC DIN: 00611815

नमना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४

Date: 20.05.2023

चे नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या सम कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

सन्नी व्ह्यु इस्टेटस् प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु७०१००एमएच१९९८ ् पीटीसी११४९६४) यांचे नोंदणीकृत कार्यालय ७०, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र-४०००२३ (कंपनी)

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २**१ एप्रिल,** २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून पश्चिम बंगाल राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीच मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ अंतर्गत अर्ज

करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाँधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२२ पोर्टल** (www.mca.gov.in) वर सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय पंचालक, पश्चिम क्षेत्र, १००, ए**व्हरेस्ट, ५वा मजला, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट् या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदा कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालया

७०, निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र-४०००२३ (कंपनी) अर्जदारांच्या वतीने व करित

सन्नी व्ह्यु इस्टेटस् प्रायव्हेट लिमिटेड सही/ संचालक: मयांक धानुका

डीआयएन: ०२९०५९७८ ठिकाण: मुंबई दिनांक: १९.०५.२०२३

आरबीएल बँक लिमिटेड

शनिवार, दि. २० मे २०२३

अश्वापुरा अपन राजाः उ

शाखा कार्यालय: टेक्नीप्लेक्स-१, ९वा मजला, वीर सावरकर फ्लायओव्हर, गोरेगाव (प.), मुंबई- ४०००६२. सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

आम्ही <mark>आरबीएल बँक लिमिटेड. रकाना क्र.२</mark> मध्ये नमृद <mark>अर्जदार व सह-अर्जदार</mark> यांचे प्रतिभृत धनको येथे तुम्हाला सूचित करत आहेत की, तुमचे खाते महल रक्कम व त्यावरील व्याज भरणा न केल्याने दि.०७.०४.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मींग ॲसेटमध्ये वर्गीकत करण्यात आले आहेत. रक्कम रु.९२,४२,४३७.७३ (रुपये ब्याण्णव लाख बेचाळीस हजार चारशे सदोतीस आणि पैसे त्र्याहत्तर फक्त) हे दि.०९.०५.२०२३ रोजी तुमच्याकडून आरबीएल बँक लिमिटेडला पुढील व्याजासह एकत्रितपणे देय आहेत.

. आम्ही तम्हाला तमचे संपूर्ण दायित्व भरण्याबाबत तुम्हाला वारंवार विनंती करुनही तुम्ही तुमच्या खात्यात थकबाकी रक्कम जमा केली नाही. म्हणून आर्म्ह सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) नन्वये **दि.०९.०५.२०२३** रोजी सूचना वितरीत करुन सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण रक्कम तसेच करारदराने त्यावरील व्याज, शुल्क अधिभार तसेच इतर देय रक्कम भरण्याबाबत तुम्हाला कळविण्यात आले होते.

3	7	3	8
अ.	कर्जदाराचे नाव, कर्ज रक्कम,	तारण मालमत्तेचे वर्णन	एनपीए दिनांक व
死.	कर्जखाते क्रमांक		थकबाकी रक्कम
१	दास क्रिएशन्स (अर्जदार) ४०८, ४था मजला, साई सिद्धी	इंद्रा गुरुदास मापरी व गीतेश गुरुदास मापरी यांच्या	एनपीए दिनांक
	कोहौसो, बी.एस. रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८.	मालकीची मालमत्ता:	09.08.2023
२	गीतेश गुरुदास मापरी (सह-अर्जदार)	निवासी मालमत्ता फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ	दिनांक
3	सारिका गीतेश मापरी (सह-अर्जदार)	कार्पेट क्षेत्र ३५० चौ.फु., रिषिकेश को-ऑपरेटिव्ह हौसिंग	09.04.7073
Х	दास क्रिएशन्स (अर्जदार)	सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हें क्र.४२७(भाग), हिस्सा क्र.५ व १०, जागा सीटीएस क्र.५१२	राजा दय स्वकम
ų	इंद्रा गुरुदास मापरी (सह-अर्जदार) फ्लॅट क्र.३०२, ३रा	कि.४२७(भाग), हिस्सा क्र.५ व रण, जागा साटाएस क्र.५१२ ति ५२३ आणि ५३०(बी), वाकोला पाईप लाईन रोड.	रु.९२,४२,४३७.७३
	मजला, रिषिकेश कोहौसोलि., वाकोला पाईप लाईन रोड,	नारीयलवाडी, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५.	
	नारीयलवाडी, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५.	पूर्व: वाकोला पाईप लाईन रोड;	
	कर्ज क्र.:८०९००२११९१९८	दक्षिण: शहर सर्व्हे क्र.५३०(ए);	
	कर्ज रक्कम रु.७८,00,000/-	पश्चिम: शहर सर्व्हे क्र.५३०(ए);	

आरबीएल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुमचे दायित्व पूर्णपणे भरणा करण्यासाठी नियमातर्गत तरतुदीप्रमाणे वरील मागणी सूचनेचे घटक येथे र्गसिध्द केले आहेत, अन्यथा आम्ही पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय संदर कायद्यांतर्गत सर्व किंवा काही अधिकारांचे वापर करुन आमच्या नावे तुमच्याद्वारे निष्पादीत खालील प्रतिभूतीची अंमलबजावणी आम्ही करु.

उत्तर: शहर सर्व्हे क्र.५०९.

कृपया नोंद असावी की, सदर प्रकाशन हे कायद्यांतर्गत सदर कर्जाचे कर्जदार व जामीनदार यांचे विरोधात आरबीएल बँकेकडे उपलब्ध इतर सर्व अधिकार नियमांव्यतिरिक्त कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय प्रसिध्द करण्यात आले आहे. तुम्हाला पुढे विनंती आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) नुसार आमच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय वरील प्रतिभृत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतर करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे

सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक: 0९.0५.२0२३ ठिकाण : मुंबई आरबीएल बँक लिमिटेड



वेरिटास (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२३२०९एमएच९९८५पीएलसी०३५७०२ नोंदणीकृत कार्यालय: वेरिटास हाऊस, ३रा मजला, ७० मिन्ट रोड, फोर्ट, मुंबई-४००००९

	३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल										
Г	(फ. लाखात)										
अ.			एकमेव			एकत्रित					
क्र.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही				
	तपशिल	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित				
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७६०९.୩८	२३४६८.८४	२६३१३.२८	६५९२३.६७	२१६७९५.३०	५०९७२.७४				
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (কर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	૭. ૨૬	४६७.७०	9 २७.२ ९	२९०६.७३	8440.89	9९३९.७२				
3	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	७.२६	४६७.७०	9२७.२९	२९०६.७३	९५५०.९१	9९३९.७२				
8	कालावधीकरिता करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	७.०६	३९६.८७	८७.९८	२९०६.३९	९४७९.९५	१९००.३६				
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	90.60	४००.६१	00.80	२३५२.०७	94६५७.९९	३२६१.४३				
દ્	समभाग भांडवल	२६८.१०	२६८.१०	२६८.१०	२६८.१०	२६८.१०	२६८.१०				
(g	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	१८६०९.६४	१८६०९.६४	9८२२१.६८	२३००९९.८८	२३००९९.८८	२१०८४८.००				
۷	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत कार्यचलनाकरिता)										
ĺ	अ. मूळ	0.03	9.8८	0.33	90.८४	३५.३६	७.०९				
l	ब. सौमिकृत	0.03	9.8८	0.33	90.८४	३५.३६	७.०९				

।. वेरिटास (इंडिया) लिमिटेड (कंपनी) चे ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १८ में, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वरील निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वार लेखापरिक्षणावर अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वयं विहित आणि सेबं परिपत्रक क्र.सीआयआर/डीएफडी/एफएसी/६२/२०१६ दिनांक ५ जुलै, २०१६ नुसार भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत.

वरील वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com आणि कंपनीच्या www.veritasindia.net वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेरिटास (इंडिया) लिमिटेडकरित

सही / कुणाल शम संचालव डीआयएन:०३५५३३९८

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, (१) श्री. सितशचंद्र ताराचंद वर्मा व (२) श्रीमर्त मिनाक्षी सितशचंद वर्मा हे (१) सर्व्हे क्र.८१/३, सीटीएस क्र.७७०, ७/१२ उतारानसार क्षेत्रफळ ५१६० चौ.मी. आणि (२) सर्व्हे क्र.८०/६, सीटीएस क्र.७३२, ७/१२ उतारानुसार क्षेत्रफळ ४०५ चौ.मी., गाव मनोरी, तालुका **बोरिवली**, जिल्हा **मुंबई उपनगर** येथील जमीन किंवा मैदानाचे सर्व भाग व खंड याबाबत संयुक्त मालक असून त्यांचे अधिकाराची मी चौकशी करीत आहे.

जर कोणासही सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस विभागणी, मुक्तता, पारिवारीक व्यवस्था, न्यास, वारसाहक्क, ताबा, कायदेशीर हक्क, वहिवाट, कर्ज, भत्ता, प्राप्ती, भाडेपट्टा, मालकी हक्क, कोणत्याही कायद्याच्या न्यायालयाचे/न्यायाधिकरणाचे/ महसूलाचे/वैधानिक प्राधिकरणाचे आदेश/हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्र, हित, दावा किंवा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि उपरोक्त मालकांवर बंधनकारक असणार नाहीत आणि तदनंतर सद मालमत्ता किंवा भागाबाबत भावी खरेदीदारासह मालक व्यवहार करतील.

दिनांक: २०.०५.२०२३ सोनल कोठारी, वकील-उच्च न्यायालय

नमुना अ

कार्यालय क्र.१, तळमजला, लि-मिडास, रामचंद्र लेन, मालाड (प.), मुंबई-६४ संपर्कः ९८२०३००११६ / advsonalkothari12@gmail.com

	जाहिर (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया	ना ज अधिसूचना (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)
		चे नियम ६ अन्वये) मिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरिता
	आवश्य	क तपशिल
8	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	टेलिव्हिझन होम शॉपिंग नेटवर्क लिमिटेड
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१३.०६.२०१६
m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक (आरओसी), मुंबई
X	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु९३०९१एमएच२००६पीएलसी२८११०५
ч	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असत्यास) पत्ता	नोंद.कार्या.: १०२, एशानम घंताली रोड, नौपाडा, मुंबई महाराष्ट्र-४००६०२. इतर कार्या.: ए-४८, सेक्टर ६७, बेसमें व मेझनिन मजला, नोएडा-२०१३०१.
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	03.03.7073
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	30.0८.२0२३
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	दर्शन भरतभाई पटेल नोंद.क्र.: आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी- पी0१५७९/२0१८-१९/१२४४२
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	३१, वृंदावन, इन्कलाब सोसायटी, गुलबाई टेक्रा, पॉलिटेक्नीक, अहमदाबाद-३८००१५. ई–मेल: ca.darshanbpatel@gmail.com
१0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्रव्यवहाराचा पत्ता व ई-मेल	५०५, ५वा मजला, सीआर्स टॉवर, गुलबाई टेक्रा, पंचवटी, अहमदाबाद-३८०००६, गुजरात ई-मेल: telehomeshop.cirp@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	३१.०५.२०२३ (मुळ जाहीर अधिसूचनेनुसार १७.०३.२०२३)
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे चर्ग, काही असल्यास	आता लागू नाही
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	१. २. आता लागू नाही. ३.
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	अ) वेबर्लिक https://ibbi.gov.in/home/downloads ब) लागू नाही.
येथे	सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०३.०३.२०२३	रोजी आदेश क्र.सीपी(आयबी)४००२(एमबी)/२०१९ नुसा

टेलिव्हिझन होम शॉपिंग नेटवर्क लिमिटेडच्या विरोधात कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारं**भ क**रण्याचे आदेश राष्ट्री कंपनी कायदा न्यायाधिकरण, मृंबई न्यायपीठाने दिला आहे.

<mark>टेलिव्हिझन होम शॉपिंग नेटवर्क लिमिटेड</mark>च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्त्याव अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे पुढे नमुद केलेल्या पत्त्यावर ३१.०५.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरा

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच का व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. नोंद क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए मध्ये बर्गाचे (वर्ग नमुद करावा) अधिकृ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकृः

प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड दर्शवावी. राव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

टीप: काही तांत्रिक कारणाने आयआरपीद्वारे निर्मित ईं-मेल प्रक्रियेचे कार्यरत नसल्याने सूचना प्रकाशित केली आहे. सदर प्रकाशन हे अंतरिम ठराव प्राधिकान्याद्वारे ०६.०३.२०२३ रोजी काण्यात आलेले मुळ जाहीर अधिसूचनेनुसार ईं-मेल बंद झाल्यामुळे त्यांचे दावा सादर करू न शकलेल्या भागधारकांच्या हिताकरिता देण्यात येत आहे.

टेलिव्हिझन होम शॉपिंग नेटवर्क लिमिटेडकरिता ठराव प्राधिकार्र

नोंद.क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१५७९/२०१८-१९/१२४४२ एएफए क्र.:एए१/१२४४२/०२/१७११२३/१०४८३५, वैधताः १७.११.२०२३ ठेकाण: अहमदाबाद देनांक: २०.०५.२०२३

BAJAJ FINSERV

ठिकाण: मुंबई

दिनांक: १८ मे, २०२३

बजाज फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: ३रा मजला, पंचशील टेक पार्क, विमान नगर, पुणे-४१९०१४, महाराष्ट्र. शाखा कार्यालय: १ला मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील : नाव: जतीन जनार्दन शिंदे, ईमेल: Jatin.shinde@bajajfinserv.in, मोबा.क्र.:९९२०२८८७१२, श्री. विकास सिंग, मोबा.क्र.:८६६९१८९०४८

बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर ालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा ('प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता') सरफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभृत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, गुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून ९५.०३.२०२३ रोजी विक्री केली जाईल, जी बीएफएलला देय आहे. प्रतिभृत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही जुन जुने जार्रज राज्याची दंरोचर (प्राप्तिपीर) निमा (माप्ते निमा प्राप्त प्रंति) शामि मेशे नाद केलेला शरी व प्रती

कर्जदाराचे नाव आणि पत्ता कर्जदाराचे नाव आणि पत्ता			ज्या मालमत्तेची विक्री केली आहे त्य	याच्या वसुलीसाठी प्रतिभूत कर्ज				
कर्जदार		१. खुशबु संतोष सा	ह, पत्ता: बी/११०, नवकुबेर एचएसजी लि.,	नवघर रोड, श्री राम	एकूण रु.४८,१७,८७९/- (रुपये अह	ड्रेचाळीस लाख सतरा हजार आठशे		
 संतोष कुमार साह, पत्ता: बी/ ज्वेलर्स, भायंदर पुर्व, ठाणे-४०११० 			ठाणे-४०११०५.		एकोणऐंशी फक्त) कर्ज खाते क्रमांव	फक्त) कर्ज खाते क्रमांक ४०५०एचएल३०५६११८० व		
११०, नवकुबेर एचएसजी लि., २. पीबीसीएम हॅण्डलूम, (भागीदार/व्यवस्थाप				त्र्यवस्थापकीय संचालक/प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता ४०५० <mark>एएल३३९९५३०८</mark> मध्ये भविष्यातील व्याज आणि १३.				
नवघर रोड, श्री राम ज्वेलर्स, भायंदर		यांचे मार्फत), पत्ता: ३८४, जे धाभोल कारवाडी, २रा मजला, खोली क्र.३६, काळबादेवी		पासून जमा झालेल्या भविष्यातील शुल्कांसह				
पुर्व, ठाणे-४०११०५. रोड,		रोड, मुंबई-४००००२						
शीर्षक करारनामा मालमत्तेचे वर्ण		मत्तेचे वर्णन	बोली उघडण्याचे ठिकाण,	राखीव किंमत/इस्ठे/		विनंती पत्र सादर करण्याची		

J /					
शीर्षक करारनामा	मालमत्तेचे वर्णन	बोली उघडण्याचे ठिकाण,	राख		विनंती पत्र सादर करण्याची
धारकाचे नाव		तारीख आणि वेळ		बोली वाढ	शेवटची तारीख आणि वेळ
संतोष कुमार साह	फ्लॅट क्र.११०, १ला मजला, विंग	दिनांक: २३.०६.२०२३, वेळ: स.११.०० वा.	राखीव किंमत: रु.२५	,00,000/- (रुपये पंचवीस लाख फक्त)	केवायसी कागदपत्रे/ इरठे
	बी, नवकुबेर कोहौसोलि., नवघर	ठिकाण: १ला मजला, आशर आयटी पार्क,	इरठे: राखीव किंमती	च्या १०%. रु. २,५०,०००/- (रुपये	चा पुरावा इ.
		जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल	दोन लाख पन्नास हर	गर फक्त)	२२.०६.२०२३ रोजी
	समोर, भायंदर पुर्व, ठाणे-४०११०५.	इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.	** जागेवरच बोली	वाढवण्याची परवानगी नाही.	सायं.६.०० वा.

त्ता निरीक्षण तारीख व वेळ २२.०५.२०२३ ते १६.०६.२०२३ रोजी स.१०.०० ते दु.४.००

जाहिर लिलाव जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर आयोजित केले जात आहे आणि **बजाज फायनान्स लिमिटे**डला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. बोली फॉर्म, घोषणा, सामान्य सार्वजनिक लिलावाच्या अटी व शर्ती **१ला मजला, आशर आयटी** पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४ या कार्यालयातून मिळू शकतात.

प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. तथापि, हे आवश्यक आहे की इच्छूक बोलीदारांनी कोणतेही दावे, शुल्क, थकबाकी, बोजा याबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे आणि त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेचे शीर्षक, व्याप्ती/मापन याबद्दल समाधानी असणे आवश्यक आहे. मालमत्तेतील कोणत्याही विसंगतीसाठी, बोली सादर केल्याच्या तारखेपासून भविष्यातील सर्व उपायांसाठी सहभागी बोलीदार पूर्णपणे जबाबदार आहे.

विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेबाबत कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, मालमत्तेवरील शुल्क/भार किंवा इतर कोणत्याही बाबी इ. बोली सादर केल्यानंतर स्वीकारले जाणार नाहीत. प्राधिकृत अधिकारी/बीएफएल विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर थकबाकी, वीज देय इ. किंवा सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा कोणाच्याही इतर देयांसाठी जबाबदार राहणार नाही.

सार्वजनिक लिलावाची सूचना/जाहिरात बजाज फायनान्स लिमिटेडची कोणतीही ऑफर, वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. अधिकृत अधिकारी/बीएफएल कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/हक्क/देयांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

विक्री सरफायसी कायदा २००२ अंतर्गत विहित केलेल्या नियम/शर्तींच्या अधीन असेल आणि त्यासंबंधीच्या नियमांच्या अधीन असेल

बोली सादर करण्यापूर्वी (अ) शीर्षक आणि लिंक दस्तऐवज आणि (ब) मालमत्तेची तपासणी करणे आणि सुरक्षित मालमत्ता आणि तपशीलाबद्दल स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. तपासणीसाठी आवारात प्रवेश करण्यापूर्वी, इच्छुक खरेदीदाराने नोंदणीमध्ये त्यांची ओळख, पत्ता आणि संपर्क तपशील त्यांच्या स्वाक्षरीखाली मालमत्तेतून प्रवेश आणि बाहेर पडल्याची पृष्टी करणे आवश्यक आहे.

स्वारस्य असलेल्या बोलीदारांनी त्यांच्या बोली इरठेसह जमा कराव्यात, ज्या बजाज फायनान्स लिमिटेडच्या नावे वर नमूद केलेल्या शेवटच्या दिवशी आणि वेळेपूर्वी देय असलेल्या डीडीद्वारे

१०. इतर कागदपत्रांसह बोली प्राधिकृत अधिकाऱ्याकडे १) संतोष कुमार साह, २) खुशबु संतोष साह, ३) पीबीसीएम हॅण्डलूम आणि गृहकर्ज खाते क्र.: ४०५०एचएल३०५६११८० व ४०५०एएल३३९९५३०८ असा उल्लेख असलेल्या मोहरबंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे.

११. बोली सादर करताना बोलीदाराने खालील कागद्पत्रे सादर करणे अपेक्षित आहे: १) भरलेल्या इरठेचा पुरावा २) पॅन कार्डची प्रत ३) ओळखीचा पुरावा/पत्याचा पुरावा/आधार कार्ड/

केवायसी (स्वयं-प्रमाणित प्रती) ज्याशिवाय बोली नाकारली जाऊ शकते. १२. एकटा बोलीदार जाहिर लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकतो आणि इतर कोणत्याही व्यक्तीला परवानगी नाही

१३. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने यशस्वी बोलीदाराची घोषणा केल्यानंतर खरेदी रकमेच्या २५% रक्कम (आधीच भरलेली इरठे समायोजित केल्यानंतर) ताबडतोब जमा करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भरलेला इरठे जम केला जाईल आणि तो जम केला जाऊ शकत नाही. बजाज फायनान्स लिमिटेड कडील बोलीदाराकडून दावा केला जाईल.

४. उर्वरित ७५% खरेदी रकमेची रक्कम यशस्वी बोलीकर्त्याने १५ दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास बोलीदाराने आधीच जमा केलेली रक्कम पढील सचनेशिवाय आपोआप जप्त केली जाईल आणि कोणत्याही परताव्याची विनती मान्य केली जाणार नाही. पुढे, मालमत्तेचा पुनर्लिलाव केला जाईल आणि चूक करणाऱ्या बोलीदाराच

रक्कम संदर्भात कोणताही दावा/हक्क नसेल आणि जर असेल तर तो पुनर्लिलावात भाग घेण्यास पात्र असणार नाही. . सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात ईएमडी किंवा बोलीदार/यशस्वी बोलीदाराने जमा केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज लागू नाही

१६. खरेदीदार/यशस्वी बोलीदार (अ) लागू मुद्रांक शुल्क/नोंदणी/हस्तांतरण शुल्क सहन करेल; (ब) सर्व वैधानिक, गैर-वैधानिक, रूपांतरण, वीज, सांडपाणी शुल्क, कोणतीही थकबाकी, उपकर, शुल्क, कर, दर, मूल्यांकन शुल्क इ. कोणत्याही व्यक्ती, संघटना किंवा प्राधिकरणाने फक्त यशस्वी बोलीदारानेच वहन केले पाहिजे.

 विक्री प्रमाणपत्र विहित नमुन्यात केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी केले जाईल. १८. प्रचलित मुद्रांक आणि नोंदणी कायद्यातील तरतुर्दीनुसार यशस्वी बोली लावणाऱ्याने त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या/तिच्या किंमतीवर नोंदणी इ.ची व्यवस्था करावी लागेल. यशस्वी बोली लावणाऱ्याने वाहतूक, नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर, शुल्क इत्यादीचे शुल्क लागू होईल

१९. मालमत्तेची विक्री कोणत्याही भारांच्या अधीन असल्यास, यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने व्याज, खर्च, खर्च इत्यादीसह बोजा भरण्यासाठी आवश्यक पैसे अधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावेत. २०. जर सार्वजनिक लिलाव थांबवला गेला असेल, स्थगित केला गेला असेल, पुढे ढकलला गेला असेल किंवा रद्द केला गेला असेल तर, बीएफएल शाखेच्या सूचना फलकावर एक सार्वजनिक सूचना टाकली जाईल आणि या संदर्भात वैयक्तिकृत/वैयक्तिक संप्रेषण कोणत्याही बोलीदारांना पाठवले जाणार नाही किंवा अन्यथा

१. बोलीदारांनी सादर केलेल्या बोलीचा अर्थ असा होतो की त्यांनी सार्वजनिक लिलावाचे नियम व अटी वाचल्या, समजून घेतल्या आणि स्वीकारल्या

२. अयशस्वी बोलीदारांचे इरठे लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर परत केले जाईल.

२३. अधिकृत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव/बोली स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंव

नाकारण्याचा किंवा सार्वजनिक लिलाव पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ४. अधिक तपशीलांसाठी कृपया येथे भेट द्याः https://cms-assets.bajajfinserv.in/is/content/bajajfinance/santosh-kumar-sah-website-

noticepdf?scl=1&fmt=pdf देनांक : २०.०५.२०२३, ठिकाण: ठाणे सही/- (जतीन जनार्दन शिंदे), प्राधिकृत अधिकारी, जतिन शिंदे, बजाज फायनान्स लिमिटेड

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

अप्रिक्तिय स्टेट बैंक किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र: ठाणे दोस्ती पिनकल,गाळा क्र.३, प्लॉट क्र.ई-७,रोड क्र.२२, वागळे ईडस्ट्रीयल इंस्टेट,सर्कल क्र.२२, ठाणे (प.)-४००६०४ ई-

मंबर्ड लक्षदीप

दिनांक: १०.०५.२० प्रति: श्री. जितेंद्र संतोष सोनावण कस्तुरी एक्झोटिका ईमारत क्र.बी,सदनीका ६०४,सुर्योदय नगर,चिखलोलि जांभुळनगर, अंबरनाथ पश्चिम-४२१५०१ माननीय महोदय/महोदया,

विषय: विक्री सूचना – कर्ज खाते क्र. ३८६६९९५५३३६ तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज रक अंतर्गत खोदी केलेले नोंदणी क्र.एमएच-०५-इए-३९४४ धारक वाहन पुर्नताबा घेतले आहे.

अतर्गत खर्रदी केलेले नौदणी क्र. प्मएम् – ०५ – इए – ३९४४ घारक वाहन पुनेताबा घेतले आहे.

आमच्या वारंवार स्मरण/सूचना देकनही तुम्ही देय रक्षम अमा करण्यात कस्तुर केली आहे आणि बँकेद्वारे वाहनाचे पुनंताब
धेतला असल्याने कर्ज खातंअंतर्गत देव रक्षम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे
या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बँकेला स्विकृत किमतीकरित
जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकड्स विक्री कर्लि जाईल. सद
६ दिवसांत संपुर्ण कर्ज रक्षम तसेच व्याज व इतर शुक्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यख
कर्ज अंतर्गत देय असलेली रक्षम वसुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीत् उपलब्ध
झालेली संपूर्ण कर्ज रक्षम अपर्याप्त असल्यास बँकेकडून उर्वरित रक्षम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाः
केली जाईल ज्याचे संपूर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर द्वायित्व असेल.

आपले विश्वासु, मुख्य व्यवस्थापक/प्राधिकृत अधिकारी

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of JSW Steel Limited registered office at JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra- 400051 has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation.

	Names] of holder[s] and jt. holder[s],	Folio No.	o. Kind of Securities and face value	No. of Securities	Certificate No.	Distinctive number[s]
	Bhupendra Narain Sinha	JSW0726085	Equity Share, F.V – Rs. 1/-	2000	2745504	968404251 – 968406250
		JSW0726083		3000	2745503	968401251 — 968404250

Place: Patna Date: 20 May 2023

Name[s] of holder[s]/ Applicant Shashi Prabha Sinha

W/o Late Bhupendra Narain Sinha, Aparajita, Opp. A. N College, Boring Road, Patna - 800013

ताबा

सूचना

युनिटी स्मॉल फायनान्स बॅंक लिमिटेड UNITY Small कार्या.: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७ कॉर्पो. कार्या.: ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, किलना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९

> (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**, नोंदणीकृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-१९००५७ आणि कॉपॉरेट कार्यालयः ५वा मजला, सेंट्रम हाऊस, विद्यानगरी मार्ग, कलिना, स्रांताकुझ (पुर्व), मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खालील कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमुद तारखेला

	लेला आहे.			
अ. क्रा.	कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/ जामिनदाराचे नाव व कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचना दिनांक व थकबाकी	स्थावर मालमत्तेचे तपशील	ताबा दिनांव ताबा प्रकार
8.	 श्री. जगराज सिंग मंगल सिंग संधु (कर्जदार/तारणकर्ता) श्रीमती सुकराज कौर जगराज सिंग संधु (जामिनदार) (कर्ज खाते क्र.: 0२०३०४२०००००००४) 	२३.११.२०२२ क.७,०४,५३२.०० (रुपये सात लाख चार हजार पाचशे बत्तीस फक्त)	श्री. जगराज सिंग मंगल सिंग संधु यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.सी- ६०१, ६वा मजला, सी बिंग, शकुंतला सृष्टी, लोघा हेवन, सब्हें क्र.१०७, हिस्सा क्र.१०, गाव निळजे, डॉबिवली पुर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४१२२०४; क्षेत्रफळ ८११ चौ.फु बिल्टअप क्षेत्र येथील मालमनेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्वेस: सब्हें क्र.१३०; पश्चिमेस: कांचन इमारत; उत्तरेस: स्कें क्र.१०७/११; दक्षिणेस: सब्हें क्र.१०७/८.	१६.०५.२०२ सांकेतिक ताबा
2	१. श्री. चंद्रकांत भाऊ कांबळे (कर्जदार/तारणकर्ता) श्रीमती शुभा चंद्रकांत कांबळे (जामिनदार) (कर्ज खाते क्र.: 0७३३०११००००००१)	२३.१२.२०२२ इ.१,९०,२५४.११ (हपये एक लाख नव्बद हजार दोनगे चोपत्र आणि पैसे अकरा फक्तं)	श्री. चंद्रकांत भाक कांबळ यांच्या मालकीच पर्लेट क्र.१०, ३रा मजला, हर्ष दीप को-ऑप. हीसिंग सोसायटी, सर्व्हें क्र.१८९, हिस्सा क्र.२, एन.एस. रोड, सम्राट हॉटेलजबळ, विष्णुनगर, मौजे ठाकुलीं, डॉबिबली पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ५२१२०१२, क्षेत्रफळ ४२२ ची.फु. बिल्टअप क्षेत्र वेथील मालमतेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्वेस: अबदुत को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी; पश्चिमेस: शिमकांत महाजन बांच्या मालकीची मालमता; उत्तरेस: वी एम चीधरी बांच्या मालकीची मालमता; दक्षिणोस: मालमता जागा सर्व्हें क्र.२८८;	१६.०५.२०२ सांकेतिक ताबा
W	१. स्वर्गीय श्री. विजय श्रीपती घाटगे (कर्जदार/तारणकर्ता) मयताचे कायदेशीर वारसदार यांचे मार्फत २. स्वर्गीय श्रीमती लता विजय घाटगे (जामिनदार) मयताचे कायदेशीर वारस्वर यांचे मार्फत (कर्ज खाते क्र.: 0३४३०११००००००७)	१२.१०.२०२२ रु.३,७०,७९१.८१ (रुपये तीन लाख सत्तर हजार सातशे एक्याण्णव आणि पैसे एक्याण्या फक्त)	स्वर्गीय श्री. विजय श्रीपती घाटगे यांच्या मालकीचे फ्लंट क्र.३०३, ३रा मजला, सिताराम रमृती कोहौसोलि., एस.क्र.१०४, एच.एन.४, ओमकार नगर, गाव आझदे, डॉबिवली पुर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३, क्षेत्रफळ ३६५ चौ.फु. (३३.१२ चौ.मी.) बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्त्वे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा (साईटनुसार): पुर्वेस: सिता माई स्मृती कोहौसोलि:, परिचयेमर: रस्ता; दक्षिणेम: मयुरेश दर्शन कोहौसोलि:, उत्तरेस: पांडुरंग स्मृती कोहौसोलि	१६.०५.२०२ सांकेतिक ताबा
¥	 श्री. गुरमाईल सिंग लाभ सिंग पाबला (कर्जदार/तारणकर्ता) श्रीमती नरींदर गुरमाईल सिंग पाबला (जामिनदार) (कर्ज खाते क्र.: 0२०३०४२०००००००३) 	२३.११.२०२२ क.५,३९,८७६.०० (रुपये पाच लाख एकोणचाळीस हजार आठशे शहात्तर फक्त)	श्री. गुरमाइंल सिंग लाभ सिंग पाबला यांच्या मालकीचे फ्लंट क्र.सी/५०४, तसेच टेरेस क्षेत्र, ५वा मजला, शकुंतला सृष्टी, लोधा हेवन, सल्हें क्र.१०७, हिस्सा क्र.१०, गाव निळजे, डॉविवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०४, क्षेत्रफळ ८११+१३० (टेरेस) ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमतेचे सर्व माण व खंड आणि चतुसिमा: पुर्वेस: सल्हें क्र.१३०; पश्चिमेस: कांवन इमारत; उत्तरेस: सल्हें क्र.१०७/११; दक्षिणेस: सल्हें क्र.१०७/८.	१६.०५.२०३ सांकेतिक ताबा
<i>S</i> ′	१. श्री. चंद्रप्रकाश सकल नारायण दुबे (कर्जदार/तारणकर्ता) २. श्रीमती शोभा चंद्रप्रकाश दुबे (जामिनदार) (कर्ज खाते क्र.: ०१०३०११००००००५२)	२७.०९.२०२२ क.१६,९६,५५७.३३ (रुपये सोळा लाख शहाण्णव हजार पाचशे सत्याण्णव आणि पैसे तेहतीस फक्त)	श्री. चंद्रप्रकाश सकल नारायण दुबेयांच्या मालकीचे फ्लंट क्र.२३, बी विंग, ररा मजला, साईबाबा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सब्हें क्र.२४२, हिस्सा क्र.८/९, २/२, १४/२, ९, सब्हें क्र.२४३, हिस्सा क्र.८/७, ६/३, ५/२, २४/०, १, सब्हें क्र.२४३, हिस्सा क्र.८/७,६, ५/३, ५/२, देसलेपाडा, भोपर तोड, डॉबिवली (पुर्व), तातुका कल्वाण, जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ४०३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील मालमनेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा (साईटनुसार): पुर्वेस: साईबाबा कोहीसो.ची विंग ए इत्तरेस: भोपर तोड; दक्षिणेस: सोसायटीचे गार्डन क्षेत्र.	१६.०५.२० [:] सांकेतिक ताबा
w	१. श्री. मनजीत सिंग कुंदन सिंग रंधाचा (कर्जदार/तारणकर्ता) २. श्रीमती परमजीत कौर मनजीत सिंग रंधाचा (जामिनदार) (कर्ज खाते क्र.: 00३३०५१००००००८)	२०.०२.२०२३ इ.४,०४,९६९.३९ (रुपये चार लाख चार हजार नऊसे एकोणसत्तर आणि पैसे एकोणसाठीस फक्त)	श्री. मनजीत सिंग कुंदन सिंग रंधावा यांच्या मालकीचे फर्लंट क्र.४०२, ४था मजला, डी विंग, चंद्रेश अंक्ट्रेचु (सी अंग्छ डी) को.ही. सो.लि., सब्हें क्र.१२६, हिस्सा क्र.१पी (सर्व), रपी (सर्व), स्वरूं क्र.१८८, हिस्सा क्र.२, सब्हें क्र.१८८, हिस्सा क्र.२, सब्हें क्र.१८८, हिस्सा क्र.२, सब्हें क्र.१८८, स्वर्सा क्र.१८, हिस्सा क्र.२पी (सर्व), ४/रपी (सर्व), ४/रपी (सर्व), ४/रपी (सर्व), ४/रपी (सर्व), ह्य.१८, सब्हें क्र.१८५, हिस्सा क्र.१/१, सर्वें क्र.२०७, हिस्सा क्र.१पी, रपी, अपी, ४, गाव निळजे, डॉविवली पुर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१०४, क्षेत्रफळ ७४० ची.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमतेच सर्व भाग व खंड आणि चुस्सिमा (साईट्युसार): उत्तेरस: स्वा: दक्षिणेस: मोकळी जागा/ गार्डा; पुर्वेदस: चंद्रेश कुंज अपार्टेसंट; दक्षिणेस: विंग सी व सरता:	१६.०५.२०६ सांकेतिक ताबा
9	१. श्री. सुरेश नारायण साळवे (कर्जदार/नारणकर्ता) २. श्रीमती रेखा सुरेश साळवे (सह-कर्जदार/नारणकर्ता) (कर्ज खाते क्र.: ०५६३३०२००००००८)	३०.०८.२०२२ इ.११,३०,१५०.८८ (रुपये अकरा लाख तीस हजार एकशे पन्नास आणि पैसे अठ्ड्याऐंशी फक्त)	श्री. सुरंश नारावण साळवे आणि श्रीमती रेखा सुरंश साळवे यांच्या मालकीचे पलेंट क्र.१०३, १ल ामजला, वरद विनायक अपार्टरेंट, सेक्टर २१, प्लॉट क्र.५८, घणसोली, नवी मुंबई- ४००७०१, क्षेत्रक्ळ २६७ ची.फु. कार्पेट क्षेत्र आणि ३५० ची.फु. विल्टअप क्षेत्र वेथील मालमत्तेच सर्व भाग व खंड आणि चतुसिमा (साईटनुसार): उत्तरेस: रस्ता; दक्षिणेस: मोकळी जागा; पुर्वेस: मोकळी जागा; दक्षिणेस: प्लॉट क्र.५९/६०.	१७.०५.२०: सांकेतिक ताबा
۷	१. श्री. भुषण मधुकर माळी (कर्जदार/ तारणकर्ता) २. श्री. किशोर शंकर पाटील	२८.१०.२०२२ रु.२६,५७,०८७.६६ (रुपये सव्वीस लाख	श्री. भुषण मधुकर माळी यांच्या मालकीचे फ्लॉट क्र.१०३, १ला मजला, राजहंस कोहौसोलि., राजदीप कॉम्प्लेक्स, सल्हें क्र.२७३, हिस्सा क्र.१ व २/१, गाव काल्हेर, भिवंडी-४२१३०२, जिल्हा	१७.०५.२० सांकेतिक ताबा

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सद मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे वर नमुद केलेली रक्कम तसेच त्यावरील व्याज मिळून एकत्रित रक्कम जमा करावी.

ठाणे, राज्य-महाराष्ट्र, क्षेत्रफळ ६३५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: पुर्वेस: साई

लिला इमारत: पश्चिमेस: राजदीप कॉम्प्लेक्स सी विंग: उत्तरेस:

मोकळी जागा आणि रस्ता; **दक्षिणेस:** दुर्गेश दीप कॉम्प्लेक्स

तळमजला, बी विंग, त्रिदाल इमारत, ग्रेटर बॉम्बे मिडल क्लास को.हौ.सो.लि., सर्व्हे क्र.११२ (हिस्सा क्र.१) व सर्व्हे क्र.१९३

(हिस्सा क्र.२), मिठागर रोड, मुलुंड पुर्व-४०००८१, महाराष्ट्र क्षेत्रफळ ५३५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग

खंड आणि चतुसिमा (साईटनुसार): पुर्वेस: बी विंगमधील फ्लॅट क्र.१ ते ८; पश्चिमेस: मोकळी जागा/झाडे; उत्तरेस:

श्री. कौस्तुभ रविंद्रनाथ देवस्थळे यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.१०, **१७.०५.२०**२

सांकेतिक

प्रतिभृत मालमत्ता सोडविण्याकरीता, उपलब्ध वेळेच्या संबंधीत सद्र कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूर्दीकर कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

दिनांकः २०.०५.२०२३, ठिकाणः मुंबई प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

सत्तावन्न हजार

सहासष्ट फक्त)

90.90.2022

रु.४३,९५,९२४.५०

(रुपये त्रेचाळीस लाख

पंच्याण्णव हजार

नऊशे चोवीस आणि

पैसे पन्नास फक्त)

(जामिनदार)

श्री. महेश शंकर पाटील

जामिनदार) (कर्जखाते क्र.:

१. श्री. कौस्तुभ रविंद्रनाथ देवस्थळे

२. श्रीमती मीना कौस्तुभ देवस्थळे

कर्जदार /तारणकर्ता)

००७३०११००००८६५२)

(कर्जखातेक्र.

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **व्ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चास्कोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१९७६, ०९८३३८५१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक- डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार- अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.